



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ३, अंक ११]

बुधवार, जानेवारी १८, २०१७/पौष २८, शके १९३८

[पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक २५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २०.—महाराष्ट्र खनिज विकास (निर्मिती व उपयोजन) निधी अधिनियम, २००१ निरसित करण्याकरिता अधिनियम.	पृष्ठे १-२
--	---------------

दिनांक १७ जानेवारी २०१७ रोजी मा. राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

प्रकाश हिं. माळी,
प्रधान सचिव,
महाराष्ट्र शासन,
विधि व न्याय विभाग.

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २०.

(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर “महाराष्ट्र शासन राजपत्रात”

दिनांक १८ जानेवारी २०१७ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

महाराष्ट्र खनिज विकास (निर्मिती व उपयोजन) निधी अधिनियम, २००१ निरसित करण्याकरिता
अधिनियम.

२००१ चा **ज्याअर्थी**, महाराष्ट्र खनिज विकास (निर्मिती व उपयोजन) निधी अधिनियम, २००१ निरसित करणे इष्ट
महा. आहे ; **त्याअर्थी**, भारतीय गणराज्याच्या सदुसष्टाव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :—

१. या अधिनियमास, महाराष्ट्र खनिज विकास (निर्मिती व उपयोजन) निधी (निरसन) अधिनियम, २०१६ संक्षिप्त नाव.
असे म्हणावे.

- सन २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १९ याचे निरसन. जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठान विश्वस्त मंडळाने कार्यान्वित करावयाच्या योजना, विविध कामे आणि कार्ये.
२. महाराष्ट्र खनिज विकास (निर्मिती व उपयोजन) निधी अधिनियम, २००१, याद्वारे, निरसित करण्यात २००१ चा महा. १९.
३. या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून, महाराष्ट्र खनिज विकास (निर्मिती व उपयोजन) निधी अधिनियम, २००१ याच्या कलम ५ खालील उपयोजनांसाठी सक्षम प्राधिकार्याने निधी मंजूर केला असेल अशा खनिज विकासाशी संबंधित शासन मान्य योजना आणि विविध कामे व कार्ये ही, खाण व खनिजे (विकास व विनियमन) अधिनियम, १९५७ याच्या कलम ९ ख च्या पोट-कलम (१) अन्वये प्रत्येक महसुली जिल्ह्यात (मुंबई शहर जिल्ह्याखेरीज) राज्य शासनाने स्थापन केलेल्या संबंधित जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठान विश्वस्त मंडळाकडून पार पाडण्यात येतील.
- २००१ चा महा. १९.
२००१ चा महा. १९.
१९५७ चा महा. ६७.